

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या  
पदाच्या सेवा विषयक बाबीबाबत

महाराष्ट्र शासन  
ग्राम विकास व जलसंधारण विभाग ,  
शासन परिपत्रक :- मागणी -२०१०/प्र.क्र. १८६/आस्था-९  
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.  
दिनांक :- २३ ऑगस्ट, २०१०

महाराष्ट्र राज्य स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक संघ यांनी त्यांच्या सेवाविषयक प्रलंबित मागण्यांसदर्भात दिनांक ०४/०६/२०१० च्या पत्रान्वये मा.सचिव , (ग्रा.वि व पं.रा.) यांना सादर केलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने संघटनेसोबत मा. सचिवांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १२ जुलै, २०१० रोजी झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत :-

१) कनिष्ठ अभियंत्यांचे सहाय्यक, मेस्त्री ग्रेड-१, मेस्त्री ग्रेड-२, रोड कारकून , मस्टर क्लार्क, समयपाल या पदांचे सुसुत्रिकरण करून त्याएवजी "स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक " संवर्ग निर्माण करण्यात आला असून याबाबतचे शासन आदेश दिनांक २० मे, १९९९ रोजी निर्गमित करण्यात आले आहेत. त्यानंतर दिनांक ०५ ऑगस्ट, २००३ च्या शासन निर्णयानुसार "अनुरेखक " या पदासही समावेशनासाठी ग्राह्य ठरविण्यात आले. तसेच याबाबतची एकत्रित शासन अधिसूचना दिनांक ०२/०२/२००६ च्या शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार सदर ७ पदांसाठी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक हा संवर्ग विनिर्दिष्टपणे निर्माण करण्यात आलेला असल्यामुळे या पदावरील कर्मचा-यांचे पुर्णतः समावेशन झाल्याखेरीज इतर संवर्गातील कर्मचा-यांचे समावेशन ही अनियमितता ठरते. त्यामुळे ७ संवर्गातील कर्मचा-यांचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर पुर्णतः समावेशन झाल्याशिवाय नामनिर्देशनाने भरती करू नये याबाबत शासनाने दिनांक २९ सप्टेंबर, २००७ च्या शासन परिपत्रकान्वये सूचना प्रसृत केलेल्या आहेत.

परंतु काही जिल्हा परिषदांनी ७ संवर्गातील अर्हताधारक कर्मचारी समावेशनासाठी उपलब्ध असताना नामनिर्देशनाने नियुक्तीसाठी जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. तसेच यवतमाळ, उस्मानाबाद, परभणी, बीड, अमरावती व नागपूर या जिल्हा परिषदामध्ये या ७ संवर्गा व्यतिरिक्त इतर संवर्गातील कर्मचा-यांना उदा. कामानुसार हुद्दा व हुद्यानुसार वेतनश्रेणी वरील कार्यरत हजेरी कारकून , कनिष्ठ सहाय्यक , हजेरी सहाय्यक , रोजनिशी लिपिक, रोड मुकादाम इ. संवर्गातील कर्मचा-यांचे नियमबाबृत्त्या समावेशन केल्याचे संघटनेने निर्दर्शनास आणून दिले. जिल्हा परिषदेची सदर कृती या संदर्भातील शासन नियमांचे व आदेशांचे उल्लंघन करणारी आहे. तरी उपरोक्त जिल्हा परिषदामध्ये समावेशना संदर्भात झालेल्या अनियमिततेची विभागीय आयुक्तांनी शहानिशा करून नियमबाबृत्त्या समावेशन दिलेल्या कर्मचा-यांच्या सेवा त्यांच्या मुळ पदावर प्रत्यावर्तित करून असे समावेशन करण्यास जबाबदार असलेल्या अधिकारी / कर्मचारी यांची जबाबदारी निश्चित करावी व आवश्यकतेनुसार

प्रस्ताव शासनाकडे पाठवावा. तसेच समावेशनासाठी कर्मचारी उपलब्ध असतानाही ज्या जिल्हा परिषदांनी जाहिराती दिल्या असतील त्या रद्द कराव्यात.

२) नियत , अस्थायी , रुपांतरीत व कार्यव्ययी आस्थापनेवरील कर्मचा-यांचे स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या पदावर समावेशन केलेल्या कर्मचा-यांच्या सेवानिवृत्तीने वा इतर कारणाने पद रिक्त झाल्यास स्थापत्य अभियांत्रिकी सहायक हे पद त्या कर्मचा-यांसोबतच व्यपगत ठरविण्याबाबतची जिल्हा परिषद यवतमाळ व इतर काही जिल्हा परिषदांकडून कार्यवाही करण्यात आल्याचे संघटनेने नमूद केले.

त्याबाबत असे स्पष्ट करण्यात येते की, उपरोक्त ७ संवर्गाचे सुसुत्रीकरण करून स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक हा एकच संवर्ग निर्माण करण्यात येऊन राज्यातील ३३ जिल्हा परिषदांकरीता एकूण २४३९ पदे जिल्हा परिषदेच्या नियमित आस्थापनेवर निर्माण करण्यास शासन निर्णय दिनांक २० मे, १९९९ अन्वये मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदावर समावेशन करण्यात आलेला कर्मचारी हा नियत , अस्थायी, रुपांतरीत व कार्यव्ययी आस्थापनेवरील कर्मचारी असला तरी त्याच्या समावेशनानंतरच्या निवृत्तीने वा इतर कारणाने स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचे पद रिक्त झाले तरी सदर पद जिल्हा परिषदेच्या स्थायी आस्थापनेवर कायम स्वरूपी निर्माण करण्यात आलेले असल्यामुळे ते व्यपगत होणार नाही. कारण राज्यामधील जिल्हा परिषदांमधील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाच्या मंजूर पदात बदल होत नाही, ही बाब लक्षात घ्यावी.

३) शासन निर्णय क्रमांक - स्थाअस-२००२ /प्र.क्र.४२१/आस्था-९, दिनांक ०५ ऑगस्ट, २००३ अन्वये अनुरेखक हा संवर्ग स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदावर समावेशनासाठी ग्राह्य ठरविण्यात आला आहे. तसेच स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदावरील समावेशनासाठी ग्राह्य ठरविण्यात आलेल्या ज्या ७ संवर्गाचा दिनांक ०२/०२/२००६ च्या शासन अधिसूचनेमध्ये समावेश करण्यात आला आहे त्यामध्ये "अनुरेखक" या पदाचाही समावेश आहे.

तथापि महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) नियम, १९६७ मधील तरतूदीनुसार "अनुरेखक" हे पद कनिष्ठ आरेखक व मुख्य आरेखक या पदोन्तीच्या साखळीतील आधारभूत पद आहे. त्यामुळे अनुरेखकास स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदावर समावेशन किंवा कनिष्ठ आरेखक व मुख्य आरेखक या पदावर पदोन्तीच्या अशा दोन्ही संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे याबाबत शासन अशा सूचना देत आहे की, अनुरेखक या पदावर कार्यरत असलेल्या कर्मचा-यांकडून समावेशन किंवा पदोन्ती या दोन पर्यायापैकी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून समावेशनाचा विकल्प दिल्यानंतर त्या विकल्पानुसार पुढील कार्यवाही करावी.


४) कनिष्ठ अभियंताचे खालोखाल असलेल्या पदांचे सुसुत्रीकरणकरून त्या ऐवजी एकच प्रशिक्षित कर्मचा-यांचा "स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक" हा संवर्ग निर्माण करण्यात येऊन याबाबतचे शासन आदेश दिनांक २० मे, १९९९ च्या शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात आले आहेत. स्थापत्य कनिष्ठ अभियंत्यांना सहाय्य करण्यासाठी निर्माण करण्यात .आलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक संवर्गातील कर्मचा-यांची कर्तव्य व जबाबदा-या निश्चित करण्यात येऊन ती वर नमूद दिनांक २० मे, १९९९ च्या शासन निर्णया सोबतच्या परिशिष्ट- "ब" नुसार प्रसृत करण्यात आली आहेत. परंतु सदर

परिशिष्ट ब नुसार ठरवून दिलेल्या कर्तव्य व जबाबदा-यां व्यतिरिक्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाना कार्यालयीन कामे सोपविली जात असल्याची तक्रार संघटनेकडून करण्यात आली आहे.

याबाबत शासन अशा सूचना देत आहे की, उपरोक्त दि. २० मे, १९९९ च्या शासन निर्णयात सोबतच्या परिशिष्ट " ब " मध्ये नमूद केलेल्या अ.क्र. १ ते १५ येथील कामे व जबाबदा-या सोपविण्यात याव्या. त्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास शासन निर्णयातील तरतूदीचा भंग करणा-या संबंधीत कर्मचारी/ अधिकारी विभागीय कारवाईस पात्र ठरतील.

५. सदर शासन परिपत्रक, महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळावर ([www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in)) उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०१००८२३१३५१५७००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने

  
( प्रकाश हिलेकर )  
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

मा. मंत्री, ग्राम विकास यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई-३२.

मा. राज्यमंत्री, ग्राम विकास यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई-३२.

मुख्य सचिव यांचे स्वीय सहायक.

सर्व अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव यांचे स्वीय सहायक.

सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग,

सर्व विभागीय आयुक्त,

सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,

सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी,

सर्व सह सचिव / उप सचिव / अवर सचिव / कक्ष अधिकारी, ग्राम विकास व जलसंधारण, मंत्रालय, मुंबई-३२.

श्री. रा.म. लेडांगे, सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य स्थापत्य अभियांत्रिकी सहायक संघ, व्हारा- जिल्हा परिषद कॉलनी, वणी, ता.वणी, जि. यवतमाळ- ४४५३०४

निवड नस्ती ( आस्था-९), ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई-३२